

December 12, 2025

**BSE Limited** 

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001 National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra - Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051

Scrip Code - **533137** 

Trading Symbol - DEN

Dear Sir(s),

Sub: Newspaper advertisement- 'Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares'

The newspaper clippings of the advertisement on the captioned subject published today i.e. December 12, 2025 in the newspapers viz. Financial Express (English) and Mumbai Lakshdeep (Marathi) are enclosed for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For **DEN NETWORKS LIMITED** 

Hema Kumari Company Secretary & Compliance Officer

Encl: As above

ANDREW YULE & COMPANY LIMITED (A Government of India Enterprise) 8, Dr. Rajendra Prasad Sarani, Kolkata 700 001 CIN: L63090WB1919GOI003229

AYCL invites Expression of Interest (EOI) from reputed Property Consultants/Agents for empanelment to assist in leasing, licensing/revenue sharing of its vacant properties across India. Detailed EOI document is available at www.andrewyule.com and CPP Portal.

AYCL invites e-tender from eligible vendors for implementing Cloud based ERP solution for 14 Tea Gardens. For details log on to Company's website https://www.andrewyule.com/tender\_display.php



Regd Office: GSPC Bhavan, Sector-11, Gandhinagar-382010, Gujarat. Tel.: +91-79-23268500/700 Fax: +91-79-23268506 Website: www.gspcgroup.com NOTICE INVITING TENDER

Gujarat State Petronet Limited (GSPL) is currently operating more than 2700 Km of gas pipelines to facilitate gas transmission from supply points to demand centers across Gujarat. GSPL invites bids from competent agencies for following requirements:

Tender-1: Appointment of Contractor for Customer Connectivity Projects Tender-2: Appointment of Contractor for various Civil Maintenance works

Tender-3: Procurement of UPS battery external charger and resistive load bank Tenders 1 & 2 shall be published online through n-Procure, and bids are accepted through n-Procure (https://gspltender.nprocure.com/) only. For Tender-3, bidder may refer GSPL website (https://gspcgroup.com/GSPL/tender.aspx) for bidding Aforementioned tenders shall be published on 12-12-2025.



The Singareni Collieries Company Limited (A Government Company) Regd. Office: Kothagudem - 507101, Telangana.

E-PROCUREMENT TENDER NOTICE Tenders have been published for the following Services/Material Procurement through e-procurement platform. For details, please visit https://tender.telangana.gov.in - or - https://scclmines.com NIT/Enquiry No. - Description/Subject - Last date and time.

at different Areas of SCCL - 24.12.2025 - 17:00 Hrs. E032500281 - Procurement of Laboratory test kits on rate contract basis for use in SCCL hospitals for a period of two years - 24.12.2025 - 17:00 Hrs.

E172500280 - Comprehensive AMC for EPABX systems / Integrated EPABX systems for 3 years

E1025O0263 - Procurement of FLP SCI Motors of different HPs - 29.12.2025 - 17:00 Hrs. GM (MP) NIT/Enquiry No. - Description/Subject/Estimated Contract Value - Last date and time. CRP/CVL/RG-III/TN-54/2025-26, dt.04.12.2025 - Restoration and retrofitting of existing concrete structures of CT1, CT2 gantry and silotunnel at CHP OCP-I, RG.III Area, Godavarikhani,

Peddapalli Dist., Telangana state - Rs. 1,38,64,494/- - 19.12.2025 - 04.30 PM. CRP/CVL/MNG/TN-55/2025-26, Dt. 08.12.2025 - Providing Renewal coat with Dense graded turninous Macadam (DGBM) and Bituminous Concrete (BC) over the existing coal transportation road from MNGOC Entrance Arch to MNGOC CHP at Manuguru Area, Bhadradri Kothagudem District, Telangana State - Rs. 2,25,76,973/- - 23.12.2025 - 04.30 PM.

CRP/CVL/BPA/TN-56/2025-26, Dt.10.12.2025 - Restoration works with stainless steel lining for the existing 6000T AGL Bunker (1No.) at GOLETI CHP, Beltampalli Area, Kumrambheem-Asifabad Dist., Telangana State - 24.12.2025 - 04.30 PM. PR/2025/ADVT/MP/CVL/129 R.O. No.: 915-PP/CL-AGENCY/ADVT/1/2025-26 Dt: 11.12.2025

## **DEN NETWORKS LIMITED**

Regd. Office: Unit No.116, First Floor, C Wing Bldg. No. 2 Kailas Industrial Complex, L.B.S Marg Park Site Vikhroli (W), Mumbai - 400 079, Maharashtra, India E-mail: investorrelations@denonline.in, Tel: +91-22-25170178, Website: www.dennetworks.com

CIN: L92490MH2007PLC344765

**NOTICE TO SHAREHOLDERS** SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

In terms of SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025 on the captioned subject, please note that the Special Window for re-lodgement of transfer deeds will be open till January 6, 2026.

This facility is available only if the transfer deeds were lodged prior to April 1, 2019; and were rejected /returned due to deficiency in the documents.

In case you wish to avail this opportunity, please contact the Company's Registrar and Transfer Agent i.e. KFin Technologies Limited (Unit: DEN Networks Limited) having their office at Selenium Tower-B, Plot No. 31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032.

The shares that are re-lodged for transfer, if approved, will be issued only in demat mode and shall be under lock-in for a period of 6 months from the date of transfer.

For further information, please refer SEBI circular https://tinyurl.com/sebicjul25 or send an email to einward.ris@kfintech.com

Place: New Delhi

Date: December 12, 2025

Can Fin Homes Ltd

Sponsor: CANARA BANK)

HOME LOANS + DEPOSITS

Translating Dreams into Reulity

Can Fin Homes Limited Regd. Off: No. 29/1, 1" Floor, Sir M N Krishna Rao Road Near Lalbagh West Gate, Basavanagudi, Bengaluru-560004 E-mail: compsec@canfinhomes.com Tel:080 48536192; Fax:080 26565746 Web: www.canfinhomes.com CIN: L85110KA1987PLC008699

**Company Secretary & Compliance Officer** 

For DEN Networks Limited

Hema Kumari

# NOTIFICATION

The Certificate(s) of share(s) as detailed below, appearing in the Register of Members of Can Fin Homes Limited, are reported defaced/mutilated/lost/misplaced

Folio No.	Name of the shareholder	Certificate No. (s)	Distinctive Nos.		No. of	
			From	То	Shares	
000064V	V SRIRAM	203863	3474481	3475480	1000	
000131R	R SUBHA	202742	2451121	2452120	1000	

The Shareholder(s) of the above said shares has requested the Company for issue of duplicate share certificate(s). Anyone holding the aforesaid certificates are requested to return it to the Company at the aforesaid address within 15 days from the date of this Notification. The public is cautioned not to buy or sell the above shares and anyone dealing with the shares will be doing so at their own risk.

Any claim(s) to the above shares should be notified to the Company within 15 days from the date of this notification. In the absence of any claim(s), Letter of Confirmation(s) will be issued as requested and claim(s) for the said shares, if any, thereafter, will not be entertained.

For Can Fin Homes Ltd. Place: Bengaluru Nilesh Jain Date: 11/12/2025

Company Secretary



# CLASSIFIED AD DEPOT (CAD)

Book classified ads at your nearest Express **Group's authorised Classified Ad Depots** 

# **EAST**

PATPARGANJ: CHAVI ADVERTISERS. Ph.: 9899701024. 22090987, 22235837, **PREET VIHAR**: AD BRIDGE COMMU-NICATION, Ph.: 9810029747, 42421234, 22017210, **SHAKARPUR**: PARICHAY ADVERTISING & MARKETING. Ph.: 9350309890, 22519890, 22549890

# WEST JANAKPURI: TRIMURTI ADVERTISERS, Ph.: 9810234206,

25530307, KAROL BAGH (REGHARPURA): K R ADVERTIS-ERS, Ph.: 9810316618, 9310316618, 41547697, KARAM-**PURA:** GMJ ADVERTISING & MARKETING PVT. LTD., Ph.: 9310333777, 9211333777, 9810883377, **NEW MOTI** NAGAR: MITTAL ADVERTISING, Ph.: 25178183, 9810538183. 9555945923. MOTI NAGAR: UMA ADVER-TISERS. Ph.: 9312272149, 8800276797, RAMESH NAGAR: POSITIVE ADS, Ph.: 9891195327, 9310006777, 65418908, TILAK NAGAR: SHIVA ADVERTISERS, Ph.: 9891461543, 25980670, 20518836, **VIKAS PURI** : AAKAR ADVT. MEDIA Ph.: 9810401352, 9015907873, 9268796133

# CENTRAL

CHANDNI CHOWK: RAMNIWAS ADVERTISING & MARKET-ING, Ph.: 9810145272, 23912577, 23928577, **CONNAUGHT PLACE:** HARI OM ADVERTISING COMPANY Ph.: 9811555181, 43751196



Place: Noida

Place: Coimbatore

Date: 11th December 2025

"without any recourse" to the Bank:

S.N. Name of the Borrower

S.N. Name of the Borrower

Place: Chennai Date: 11.12.2025

Resolution

No.

Place: Kolkata

PRIVATE LIMITED

UNDER SWISS CHALLENGE METHOD:

WITH BOOK O/S OF ₹1CR TO ₹5 CR

M/s SERVALAKSHMI PAPER LIMITED

M/s AMW AUTO COMPONENT LIMITED

M/s JAYLON IMPEX INDIA PVT LTD

UNDER OPEN AUCTION METHOD:

M/s JIS INTERNATIONAL EXPORTS

7. GEENA DOMINIC & DOMINIC SEBASTIAN

to the following accounts resolved under IBC 2016:

going concern under NCLT Liquidation.

to the email id saletoarc@iobnet.co.in on or before 16.12.2025.

M/s AMW MOTORS LIMITED

PORTFOLIO OF NPA LOANS OF 238 BORROWERS

Date: December 11, 2025

# **NUCLEUS SOFTWARE EXPORTS LIMITED**

CIN: L74899DL1989PLC034594

Regd. Off.: 33-35 Thyagraj Nagar Market, New Delhi-110003 Tel No.: +91-120-4031400; Fax: +91-120-4031672 SOFTWARE Email: investorrelations@nucleussoftware.com; Website: www.nucleussoftware.com

# SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

Notice is hereby given that pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/ CIR/2025/97 dated 2nd July, 2025, the Company has opened a special window exclusively for the re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to the deadline of April 01, 2019 and rejected/returned/not attended due to the deficiency in the documents/process/or otherwise. The special window will remain open till January 06, 2026.

Re-lodgement of legally valid and complete documents for transfer of physical shares, where there is no dispute on ownership will be considered. Investors may submit their request till January 06, 2026, with the Registrar & Share Transfer Agent (RTA) of the Company.

The Details of Registrar and Transfer Agent (RTA) are as under:

KFin Technologies Limited,

Unit: Nucleus Software Exports Limited, Selenium Building, Tower B, Plot Nos. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandai, Hyderabad-500032,

Notice of Loss of Share Certificate

NOTICE is hereby given that the following share certificate issued by the Company

The company shall proceed to issue the duplicate share certificate in favour of

shareholder/claimant in lieu of the original share certificate in the absence of any

objection with evidence lodged within 15 days of publication of this notice to the

undersigned from any person claiming any interest, right or title to the shares

specified above. The Company shall not entertain any claim thereafter. Any person

Ondian Overseas Bank

Stressed Assets Management Department

Central Office, 763, Anna Salai, Chennai-600 002

TRANSFER OF NPA LOAN EXPOSURES TO ARCs &

PERMITTED TRANSFEREES UNDER SWISS CHALLENGE

**OPEN AUCTION METHOD** 

Indian Overseas Bank (IOB) Invites Expression of Interest (EOI) from ARCs and

Permitted Transferees for the proposed transfer of NPA loan Exposures in respect

of the following accounts under SWISS CHALLENGE/OPEN AUCTION method in

Lot 7 during Q3 of FY 2025-26 on "as is where is" and "as is what is" basis

\*SI. no 4 & 5 are assignment of Bank's rights on Personal and Corporate

Guarantors related to Bank's residual claim on financial assistance extended

implementation of resolution plan by SRA under the CIRP in NCLT.

Interested eligible bidders are requested to intimate their willingness to participate

in the e-Auction scheduled on 22.12.2025 by way of an "Expression of Interest"

For further details please visit our Bank's website (www.iob.bank.in) → click on

TENDERS→ARC-Cell→Notification dated 11.12.2025 for the above accounts.

IOB reserves the right to cancel or modify the process and amend any of the terms

of the notification at any stage and the same will not necessarily be carried out

**EVEREADY** 

**EVEREADY INDUSTRIES INDIA LIMITED** 

CIN : L31402WB1934PLC007993

Registered Office: 2 Rainey Park, Kolkata - 700019

Tel: 033-2486 4961; Fax: 033-2486 4673

Email: investorrelation@eveready.co.in; Website: www.evereadyindia.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given to the Members of Eveready Industries India Limited ('the Company') that

pursuant to and in compliance with Section 108 and Section 110 of the Companies Act, 2013 ('the Act'

read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, ('the

Rules'), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015, ('the Listing Regulations'), Secretarial Standard-2 on General

Meetings ('SS-2') and other applicable provisions of the Act and Rules made thereunder and Regulations

as amended from time to time, (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force) and in terms of various circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA'

and Securities and Exchange Board of India (SEBI) from time to time for holding general meetings

conducting postal ballot through e-voting, approval of the Members of the Company is sought by way of

Postal Ballot through remote e-voting process with respect to the following resolutions as set out in the

Description of

Resolutions

Appointment of Mr. Aditya Chand Burman (DIN: 00042277) as Non-

Re-appointment of Mr. Sourav Bhagat (DIN:09040237) as Non-

Re-appointment of Mr. Sunil Sikka (DIN: 08063385) as Non-Executive

Increase in Maximum number of Directors on Board of Directors of the

in accordance with applicable laws, the Notice of Postal Ballot along with the Explanatory Statement has

been sent in electronic mode only to those Members who have registered their e-mail addresses with the

Company/Depository and whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, 5th December 2025

('cut-off date'). The dispatch of the Notice of Postal Ballot has been completed on 11th December 2025

The Notice of Postal Ballot is also available on the website of the Company at www.evereadyindia.com

The same can also be accessed from the websites of the respective Stock Exchanges viz. BSE Limited at www.bseindia.com, The National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and The

Calcutta Stock Exchange Limited at www.cse-india.com respectively and also on the website of NSDL at

The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL), to provide e voting facility to its Members and the voting rights of the Members shall be reckoned based on the equity

shares of the Company held by them as on the cut-off date. Aperson who is not a member as on the cut-off

The remote e-voting shall commence on Sunday, 14th December 2025 from 9.00 a.m. (IST) and

shall end on Monday, 12th January 2026 at 5.00 p.m. (IST). The procedure for e-voting is explained

under the Notes provided with the Postal Ballot Notice. Members are requested to record their assen

(FOR) or dissent (AGAINST) through the Remote e-Voting facility provided by the Company within the

said period. Remote e-Voting shall not be allowed beyond the end date and time mentioned above. The

The Board of Directors have appointed Mr. A. K. Labh, Practicing Company Secretary (FCS 4848/COF

The Resolutions, if passed by requisite majority by Postal Ballot through Remote e-Voting system shall be

3238) to act as the Scrutinizer, to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.

Postal Ballot Notice dated 5th November 2025 ('Postal Ballot Notice / Notice')

Executive Non Independent Director of the Company

Executive Independent Director of the Company

Independent Director of the Company

Company to 16 Directors

in conformity with the regulatory requirements.

date should treat the Notice for information purpose only.

Remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter.

through advertisement but will be notified directly on the Bank's website.

GIVE ME POWER, GIVE ME RED

Residual claim on M/s AMW Motors Limited post sale of the company as

Residual Claim on M/s AMW Auto components post resolution by way of

इण्डियन ओवरसीज़ बेंक

dealing with the above said shares will be doing so at his own risk

registered in the name of person specified herein is reported to have been lost

Email: einward.ris@kfintech.com, suresh.d@kfintech.com

During this period, the securities that are re-lodged for transfer shall be issued only in demat mode upon submission of complete and valid documents and subject to verification of the same by RTA/Company. The lodger must have a demat account and provide his/her Client Master List (CML), along with the transfer documents and share certificates, while lodging the documents for transfer with Company's RTA. Due process shall be followed by the RTA for such transfer-cum-demat requests.

We reiterate that re-lodgement will be allowed only in those cases where transfer deed for physical shares were lodged before April 01, 2019 and were rejected/returned/not attended due to the deficiency in the documents/process/or otherwise.

> For Nucleus Software Exports Limited **Poonam Bhasin**

For Pricol Limited

T.G.Thamizhanban

Company Secretary

Branch

PAN INDIA

ARMB, COIMBATORE

ARMB, MUMBAI

Branch

Ernakulam

General Manager

Special / Ordinary

Resolution

Ordinary

Resolution

Special

Resolution

Special

Resolution

Special

Resolution

# **AUTOMOTIVE AXLES LIMITED**

CIN: L51909KA1981PLC004198

Regd. Office: Hootagalli Industrial Area, Off Hunsur Road, Mysuru, Karnataka - 570 018. Tel - 0821-7197500 Email: sec@autoaxle.com Website: www.autoaxle.com

## **NOTICE TO SHAREHOLDERS**

NOTICE IS HEREBY given that SEBI vide Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025 allowed opening of a Special Window to facilitate re-lodgement of transfer requests of physical shares lodged prior to the deadline of April 1, 2019 and rejected/returned due to deficiency in the documents. **Points to Pondor** 

How many days Special Window Open for re-lodgment	July 7, 2025 to January 6, 2026			
Who are eligible to re-lodge the transfer requests	Investors whose transfer deeds were lodged prior to April 1, 2019 and rejected/returned/ not attended due to deficiency in documents.			
How to re-lodge the transfer requests	Submit Original Transfer Documents, along with rectified, corrected or missing details to Company's Registrar and Share Transfer Agent (RTA):  Integrated Registry Management Service Private Limited No.30, Ramana Residency, 4th Cross, Sampige Road, Malleswaram, Bengaluru – 560003. Karnataka. Phone: 080-23460815-818. Email id: irg@integratedindia.in			

issued only in demat mode.

To update the KYC, the investors may find the required documents at the company's website https://www.autoaxle.com/investorupdates

For Automotive Axles Limited

Date: 11" December, 2025 Debadas Panda Company Secretary and Compliance Officer Place: Mysuru

Union Mutual Fund

Company Secretary

Union Asset Management Company Private Limited Investment Manager for Union Mutual Fund

Corporate Identity Number (CIN): U65923MH2009PTC198201

Registered Office: Unit 503, 5" Floor, Leela Business Park, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai - 400059

Toll Free No. 1800 2002 268/1800 5722 268;
 Non Toll Free. 022-67483333;

Website: www.unionmf.com;
 Email: investorcare@unionmf.com



### NOTICE CUM ADDENDUM TO THE SCHEME INFORMATION DOCUMENT (SID) AND KEY INFORMATION MEMORANDUM (KIM) OF UNION MULTI ASSET ALLOCATION FUND CHANGE IN FUNDAMENTAL ATTRIBUTES

NOTICE is hereby given to the Unit holders of Union Multi Asset Allocation Fund (hereinafter referred as "the Scheme"), an open-ended scheme investing in Equity, Debt, Gold and/ or Silver, that the Scheme will be undergoing certain changes in the key features as detailed in the table below. As per the current asset allocation pattern, the Scheme is mandatorily required to invest minimum 10% and maximum 25% in units of Gold ETFs. Further, the scheme asset allocation has enabling clause to invest maximum 10% in units of Silver ETFs. With a view to efficiently capture market trends (up-cycle and down-cycle in different commodities), it is proposed to have a combined allocation range for Gold / Silver/ Commodity ETFs, ETCDs and any other mode of investment in commodities as permitted by SEBI from time to time. The wider range for investment in the units of Gold and / or Silver ETFs would allow the Scheme to participate in market trends in an adequate manner. This change is considered as a change in the fundamental attributes of the Scheme in line with Regulation 18(15A) of the SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 ("MF Regulations"). Accordingly, this proposed change shall be carried out by implementing the process for change in the fundamental attributes of the Scheme

The Board of Directors of Union Asset Management Company Private Limited ("the AMC") and the Board of Directors of Union Trustee Company Private Limited ("the Trustee Company"), have granted their approval for the following changes in fundamental attributes of the Scheme. Further, SEBI, vide it's email dated November 07, 2025, has noted the below proposed changes in the Scheme. The changes will be effective from January 20, 2026 ("Effective Date").

Particulars	Existing Scheme Feature			Proposed Scheme Feature		
HOW WILL THE SCHEME ALLOCATE ITS ASSETS*	Instruments	Indicative allocations (% of net assets)		Instruments	Indicative allocations (% of net assets)	
		Minimum	Maximum		Minimum	Maximum
	Equity & Equity Related Instruments	65%	80%	Equity & Equity Related Instruments	65%	80%
	Debt and Money Market Instruments including Units of Debt oriented Mutual Fund Schemes	10%	25%	Debt and Money Market Instruments including Units of Debt oriented Mutual Fund Schemes	10%	25%
	Units of Gold ETFs	10%	25%	Units of Gold / Silver / Commodity ETFs, ETCDs and any other mode of investment in commodities as permitted by SEBI from time to time Units issued by REITs and InvITs	10%	25%
	Units of Silver ETFs	0%	10%			
	Units issued by REITs and InvITs	0%	10%			
					0%	10%
HOW WILL THE	65% NIFTY 50 TRI + 20% NIFTY Composite Debt Index +			65% Nifty 50 TRI + 20% Nifty Cor		Index + 10°

SCHEME BENCHMARK ITS PERFORMANCE

15% Domestic prices of Gold

Justification for use of benchmark:

This benchmark index is a representative of the The Proposed Benchmark is better aligned with the constituents and current positioning of the Scheme. Hence, the benchmark index is an appropriate benchmark | commodities including Gold and Silver. for the Scheme.

Domestic Prices of Gold + 5% Domestic Prices of Silver Justification for change of benchmark:

investment objective of the Scheme and captures multiple

\* Considered as Fundamental Attribute change

must apply for cancellation of their SIP registrations.

Note: All other features of the Scheme except those mentioned above will remain unchanged. Exit Option for Unit Holders:

being offered to the Unit holders (as on December 15, 2025 upto 3:00 pm) of minimum 30 days from December 19, 2025 to January 19, 2026 (both days inclusive) ("Exit Option Period"). These changes will be effective from January 20, 2026 ("Effective Date"). During the Exit Option Period, unit holders not consenting to the change may either switch to any other scheme of Union Mutual Fund ("the Fund") or redeem their investments at applicable Net Asset Value without payment of exit load subject to provisions of applicable cut-off time as stated in the Scheme Information Document (SID) of the relevant Scheme. All transaction requests received on or after January 20, 2026 will be subject to applicable exit load (if any), as may be applicable to the Scheme. Redemption / Switch requests, if any, may be lodged at any of the Official Points of Acceptance of Union Mutual Fund.

In line with regulatory requirements, for scheme where a change in fundamental attributes is being proposed, an exit window ("Exit Option") is

It may be noted that the offer to exit is purely optional and not compulsory. If the Unit holder has no objection to the aforesaid change,

no action is required to be taken and it would be deemed that such Unit holder has consented to the aforesaid change. Unit holders who have pledged / encumbered their units will not have the option to exit unless they submit a letter of release of their pledges /

encumbrances prior to submitting their redemption/switch requests. Investors who have registered for Systematic Investment Plan (SIP) in the Scheme and who do not wish to continue their future investments

Please note that unit holders who do not opt for redemption on or before January 19, 2026 (upto 3.00 p.m.) shall be deemed to have consented to the changes specified herein above and shall continue to hold units in the Scheme of the Fund. In case the unit holders disagree with the aforesaid changes, they may redeem all or part of the units in the Scheme of the Fund by exercising the Exit Option, without exit load within the Exit Option Period by submitting a redemption request online or through a physical application form at any official point of acceptance/investor

service center of the AMC or to the Depository Participant (DP) (in case of units held in Demat mode). Unit holders can also submit the normal

redemption form for this purpose The option to redeem the Units without exit load during the Exit Option Period can be exercised in the following manner:

- (a) Unit holders can submit redemption requests online or via duly completed physical application form at any official points of acceptance/investor service center of the AMC or to the DP (in case of units held in Demat mode).
- (b) The redemption/ switch requests shall be processed at applicable NAV as per time stamping provisions contained in the SID of the
- (c) Unit holders should ensure that any changes in address or pay-out bank details required by them, are updated in the Fund's records at least 10 working days before exercising the Exit Option. Unit holders holding Units in dematerialized form may approach their DP for such

Unit holders are requested to ensure that any change in address or bank mandate is updated in the Fund's records before exercising the Exit Option (Unit holders holding units in dematerialized form may approach their DP for such changes).

consequences. Unit holders are advised to consult their professional tax advisors in the above regard.

It may be further noted that all redemptions/switch outs would be subject to the applicable tax laws. In view of the individual nature of tax

A separate communication in this regard would be sent to the registered address of the Unit holders of the Scheme as on December 15, 2025. In case, the communication is not received, the Unit holders of the Scheme can contact the Investor Service Centers of the AMC/Registrar/the Fund as per details provided on the website www.unionmf.com.

In case you need any further clarifications, please contact our Customer Service Centers/ Investor Service Centers. It may be noted that necessary/incidental changes in this regard shall be made in the SID and KIM of the Scheme.

The SID and KIM of the Scheme will stand suitably modified to the extent mentioned above from the Effective Date. This addendum forms an integral part of the SID and KIM of the Scheme. All other terms and conditions as mentioned in the SID and KIM of the Scheme shall remain unchanged.

> For Union Asset Management Company Private Limited (Investment Manager for Union Mutual Fund)

> > **Authorised Signatory**

Statutory Details: Constitution: Union Mutual Fund has been set up as a Trust under the Indian Trusts Act, 1882; Sponsors: Union Bank of

India and Dai-ichi Life Holdings, Inc.; Trustee: Union Trustee Company Private Limited [Corporate Identity Number (CIN): U65923MH2009PTC198198], a company incorporated under the Companies Act, 1956 with a limited liability; Investment Manager: Union Asset Management Company Private Limited [Corporate Identity Number (CIN): U65923MH2009PTC198201], a company incorporated under the Companies Act, 1956 with a limited liability. Copy of all Scheme Related Documents can be obtained from any of our AMC offices/Customer Service Centers/distributors as well as from our

website www.unionmf.com.

Date: 11" December 2025

in case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or cal at +91-22-4886 7000 or send a request to Mr. Pritam Dutta, Deputy Manager at pritamd@nsdi.com

> Shampa Ghosh Ray Company Secretary ACS 16737

deemed to have been passed on the last date of voting, i.e. Monday, 12th January 2026. The results o voting through Postal Ballot (through remote e-voting process) along with Scrutinizer's Report will be announced on or before Wednesday, 14th January 2026. The voting results along with the Scrutinizers Report shall be placed on the Company's website www.evereadyindia.com and on the website of NSDI immediately after the declaration of results and also be forwarded to the Stock Exchanges where the Place: Mumbai shares of the Company are listed and out up on the Notice Board of the Company or the Registered office Date: December 11, 2025

evoting@nsdl.com and/or Mr. Ravi Kumar Bahi, Compliance Officer, Maheshwari Datamatics Private

Limited at the designated e-mail ID: mdpldc@yahoo.com / contact@mdplcorporate.com or call at +91-33-2248 2248, who will address the queries/grievances connected with voting by electronic means. For Eveready Industries India Limited

epaper.financialexpress.com

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

यांची घोषणा नागपूर, दि. ११ (प्रतिनिधी): छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील आणि चंद्रपूरच्या राजुरा भागातील सुम ारे ७० हजार कुटुंबांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. म राठवाड्यातील हजारो कुटुंबांच्या डोक्यावर टांगती तलवार असलेल्या 'मदत म **191**' इनामी जमिनींचा प्रश्न अखेर निकाली निघाला.या जिम नींवरील निवासी घरे नियमित करण्यासाठी आता कोणताही नजराणा भरावा लागणार नाही. ती घरे मोफत नियमित करून रहिवाशांना जिमनीचे 'वर्ग-१' मालकी हक्क देणारे

'हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रह्न करण्याबाबत (सुधारणा) विधेयक विधानसभेत एकम ताने मंजूर करण्यात आले. विधानसभेत मांडण्यात आलेल्या या विधेयकावर जयंत पाटील, अर्जून खोतकर, विजय वडेट्टीवार, देवराव भोंगळे, किशोर पाटील, बालाजी कल्याणकर, चंद्रदीप नरके, भारकर जाधव, शेखर निकम, मनिषा चौधरी, सुरेश धस, कैलास पाटील यांनी चर्चेत सहभागी होत महत्वपूर्ण मुद्धे मांडले. महसूल मंत्री बावनकुळे यांनी विधेयक मांडताना रःपष्ट केले की, १९५४ च्या कायद्यानुसार या जमिनी भोगवटादार वर्ग-२ म्हणून गणल्या जात होत्या. त्यामुळे या जमिनींवर कर्ज मिळत नव्हते किंवा त्या हरनांतरित करता येत नव्हत्या. यापूर्वी अशा जमिनी नियमित करण्यासाठी चालू बाजारभावाच्या ५० टक्के किंवा ५ टक्के रक्कम भरावी लागत होती,ज्यामुळे नागरिक पुढे येत नव्हते. मात्र, आता मंजूर झालेल्या विधेयकानुसार, जर एखाद्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय निवासी कारणासाठी जमिनीचा वापर केला असेल आणि त्याबाबतचे खरेदीखत किंवा नोंदणीकृत दस्तऐवज सादर केल्यास, कोणताही नजराणा न आकारता ती जमीन नियमित केली जाईल.

होतील. चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी शंका उपस्थित केली.

तसेच, संबंधित

जमीनधारकास

चा दर्जा मिळेल,

'भोगवटादार वर्ग-१'

ज्यामुळे त्यांना पूर्ण

मालकी हक्क प्राप्त

12/12/2025 "PUBLIC NOTICE" By this Notice, public in general is informed hat late Mrs. Husainbe Sahabuddin Sharit member of the Rajanigandha Shantinagar Co-operative Housing Society Ltd. and owner Flat No. 004, Building No. B-5, Sector-10, Shanti Nagar, Mira Road (East), Dist. Thane-401 107 and holder of Share Certificate No 401 107 and holder of Share Certificate No. 27, died intestate on 27/02/2023 at Sharjah, United Arab Emirates by nominating Mr. Rehman Shareef Sahabuddin. The society transferred the shares and interest in the capital/ property of the society belonging to the deceased in the name of Mr. Rehman Shareef Sahabuddin, being the nominee after completing the requisite formalities under the provisions of the Maharashtra Coop. Societies Act. on 17/09/2023. Mr. Rehman Shareef Sahabuddin is the alone legal heir hareef Sahabuddin is the alone legal he Shareet Sahabuddin is the alone legal heir and successor of the deceased Mrs. Husainbe Sahabuddin Sharif. Claims and objections are hereby invited from the other legal heirs and successors of the deceased if any for previous transfer of the shares and interest in the capital/property of the society in respect of the said flat. The claimants objectors may inform to the undersigned objectors may inform to the undersigned within period of 15 days from the publication of this notice failing which any claim or objectio vill not be considered.

Advocate, Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar, Mira Road, Dist. Thane.

### जाहीर सूचना

माझे अशील **अपर्णा महादेव देवरुखकर** यांच्या सूचनेनुसार सूचना देण्यात येत आहे. त्यांनी मला कळवले आहे की, त्यांनी **श्रीमती रश्मी सिद्धी** गुप्ते आणि श्री. सिद्धी रमेश गुप्ते यांच्याकडून दिनांक २७.११.२०२५ रोजीच्या नोंदणीकृत करारनामाद्वारे फ्लॅट क्र.बी-८, बी विंग, श्रीकृष्ण अपार्टमेंट्स, मुलुंड (पूर्व), मुंबई-४०००८९ हे खरेदी केले आहे. माझ्या अशिलाने दिनांक १३.०७.१९८८ रोजी <mark>डी. जी. पटेल अँड कंपनी</mark>, बेल्डर आणि **श्री. एस. आर. सोमसुंदर** आणि टी. व्ही. मीनाक्षी यांच्या निवासस्थानी केलेला मूळ करारनामा हरवला/गहाळ झाला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांनी दिनांक ०६.१२.२०२५ रोजी बदलापूर पोलिस ठाण्यात इस्तावेज हरवल्याची तक्रार क्र.०९८४/२०२५ नुसार दाखल केली आहे.

जर कोणा व्यक्तीस किंवा संस्थेस सदर मालमत्ता, दकान किंवा सोसायटीचे शेअर्सबाबत वारसाहक विक्री, तारण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक, गरवाना, बक्षीस, अदलाबदल, ताबा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार. हक व हित असल्यास त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या कार्यालयात**्दकान क्र.४/सी**. लक्ष्मी केशव कोहौसोलि., तळमजला. डॉ. रमेश प्रधान रोड, न्यु इंग्लिश शाळेजवळ, **नौपाडा, ठाणे (प.)-४००६०२** येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांत** कळवावे भन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय माझे अशील पढील प्रक्रिया करतील आणि दावा. कार्ह -असल्यास सोडून दिला आहे असे समजले जाईल आणि माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार

> सही/ सिद्धेश एच. राऊल वकील, उच्च न्यायालय

### जाहीर सूचना याद्वारे सर्व जनतेला सचित करण्यात येते की.

माझी अशिल शीमती शुभांगी सुभाष रेडिज, फ्लॅट क्रमांक ६१३, ए-विंग, खंडवाला एसआरए सीएचएस लिमिटेड, इमारत क्रमांक ४, दत्ता मंदिर रोड, वाकोला ब्रिज, सांताक्रूझ पूर्व, मुंबई-४०००५५ येथे राहतात.शी. सभाष बाळकणा रेडिज यांना एसआरए प्राधिकरणाद्वारे परिशिष्ट अनुक्रमांक २६७ नुसार उपरोक्त फ्लॅट वाटप करण्यात आला होता. सदर सुभाष बाळकृष्ण रेडिज यांचे १८/१०/२०११ रोजी निधन झाले असून, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी शीमती शुभांगी सुभाष रेडिज, त्यांचे दोन मुलगे शी. शैलेश सुभाष रेडिज आणि शी. निलेश सुभाष रेडिज हे आहेत आणि तेच सदर मृत व्यक्तीचे एकमेव कायदेशीर वारस आणि प्रतिनिधी आहेत. माझ्या अशिलच्या दोन्ही मुलांनी त्यांचा संबंधित वाटा त्यांची आई शीमती शुभांगी सुभाष रेडिज च्या नावे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शीमती शुभांगी सुभाष रेडिज उपरोक्त नमूद स्थावर मालमत्तेच्या संदर्भात शेअर प्रमाणपत्र आणि सदर फ्लॅट केवळ त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी हकसोडपत्र सादर करतील. विक्री,

भेट, गहाण, बोजा, भाडेपट्टा, धारणाधिकार, वारसा हक्क किंवा इतर कोणत्याही मार्गाने उपरोक्त नमूद स्थावर मालमत्तेच्या संदर्भात ज्या कोणत्याही व्यक्तींचा कोणताही दावा, हक्क, अधिकार, हितसंबंध असेल, त्यांनी या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रांच्या पुराव्यासह अधोस्वाक्षरी करणाऱ्यास कळवावे.

धर्मिष्ठा राठोड वकील - उच्च न्यायालय. दकान क्रमांक ४, योजना अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, न्यूएरा

सिग्नलजवळ, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४. दिनांक: १२-१२-२०२५

# जाहीर सूचना

सूचना देण्यात येत आहे की माझे अशील श्रीमती सुषमा सुधाकर विलेकर, शिरीष सुधाकर विलेकर, निशेष सुधाकर विलेकर,नूतन सुहास कारखानीस यांच्या मालकीची चौकशी करत आहेत की श्रीमती सुषमा सुधाकर विलेकर त्यांचे दिवंगत पती एस. एम. विलेकर यांच्यासह, सिद्धार्थ नगर इमारत क्रमांक ०१ सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड, बोरीवली (पूर्व), मुंबई- ०००६६ येथील फ्लॅट क्रमांक ५०१, विंग - ए ३,चे गलक होते आणि वरील पक्ष सदर फ्लॅटचे संयुक्त ालक आहेत आणि सदर फ्लॅटच्या मालकीची चौकशी करण्याची विनंती त्यांनी मला केली आहे.

वरील व्यक्तींच्या निवेदनानुसार आणि वोषणेनुसार, त्यांनी सोसायटीने वाटप केलेले त्यांचे मूळ शेअर सर्टिफिकेट क्रमांक १७, विशिष्ट क्रमांक ८६ ते ९० असलेले, गमावले आहे.

विक्री करार, हस्तांतरण, भेटवस्तू, भाडेपट्टा, शूल्क, धारणाधिकार, गहाणखत, देखभाल, वारस सुविधा, प्रतिबंधात्मक करार किंवा अन्यथा याद्वारे आवश्यक असलेल्या कोणताही व्यक्तींनी किंवा न्यांनी याद्वारे आवश्यक आहे त्यांनी दुकान क्रमांक ४, लक्ष्मी अपार्टमेंट रेसिडेंट सीएचएस लिमिटेड, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली (पूर्व), मुंबई -४००१०१ येथे अंडरस्वाक्षरीकारांना लेखी स्वरुपा

ते कळवावे, असे या प्रकाशनाच्या तारखेपासून <u>१४ दिवसांच्या</u> आत कळवावे, अन्यथा आम्ही असे गृहीत धरु की कोणताही अधिकार, मालकी हितसंबंध, दावे मागण्या नाहीत आणि कोणत्याही परिस्थितीत, जर काही असतील तर ते सोडन दिले

गेले आहेत असे मानले जाईल. सही/- आर. आर. चौधरी (वकील) ठिकाण : मुंबई दिनांक :१२/१२/२०२५

नमाम जनतेस कळविण्यात येते की सदनिका क. अं/८, दुसरा मजला, प्रणव ओंकार सोसायटी, मानपाडा रोड, डोंबिवली – पूर्व, जिल्हा ठाणे, ही सध्या श्रीमती. पुजा प्रफुल मुझुमदार यांचे मालकी व कब्जा वहिवाटीचा आहे. सदरची सदनिका यापुर्वी श्री. प्रफुल डी \_\_\_ मुझुमदार यांनी श्री. श्यामसुदर अे. देशपांडे यांचेकडून दिनांक १२/०७/२००६ रोजी विकत घेतलेली आहे व करारनामा दु. नि. कल्याण – ४ येथे अनु. क्. ३४३७/२००६ व्दारे नोंदणी केलेला आहे. मात्र यापुर्वीचा सदर सदनिके संबंधी मे. कलिका एंटरप्रायजेस व गंगााराग बळीरामजी घुर्डे यांचेमधील तारीख २७/१२/१९९१ रोजीचा करारनामा व गंगाराम बी घुर्डे आणि श्यामसुंदर अ देशपांडे यांचेमधील तारीख १०/०३/१९९३ चे मूळ करारनामे राहते घरातून हरवलेले व गहाळ झालेले आहे. त्यासंबधी श्रीमती. पुजा प्रफुल मुझुमदार यांर्न डोंबिवली – पूर्व पोलीस स्टेशन, यांचे कार्यालयात अनु. क. ९६३/२०२५ दिनांक १९/०९/२०२५ रोजी तकार नोंद केलेली आहे. तसेच श्री. प्रफुल डी. मुझुमदार हे दिनांव २३/१०/२०११ रोजी मयत झालेले आहेत व त्यांचे पश्च्यात श्रीमती पुजा मुझुमदार (पत्नी आणि सायली मुझुमदार (मुलगी) हेच एकमेव वारस आहेत. तरी या जाहीर नोटीसीन कळविण्यात येते की सदर सदनिकेवर व हरविलेल्या करारनाम्यावर कोणत्याही इत वारसांचा, इसमाचा वा संस्थेचा गहाण, बक्षिस, पोटगी लीन, करारनामा, फरोक्त, वापर वहिवाट कब्जा, भाडेपट्टा वा इतर कोणाचाही हक्क वा हितसंबंध असल्यास या नोटीसी तारखेपासून १५ (पंधरा) दिवसाच्या आत - खालील पत्यावर योग्य त्या पुराव्यासह लेखी हरकत पाँठवावी. तदनंतर कोणतीही हरकत विचारात घेतली जाणार नाही.

ॲडव्होकेट श्री. दिलीप केशव गांधी ३, सत्चिदानंद टिळक रोड, डोंबिवली - पूर्व ठिकाण : डोंबिवली दिनांक : १२/१२/ २०२५ मो. नं. ९८९२१७६०५५

**फॉर्म क्र. आरएससी-४** कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ५२ सह वाचलेले कलम ६६ आणि राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधि-करण (कंपनीचे शेअर भांडवल कमी करण्याची प्रक्रिया) नियम, २०१६ च्या नियम ३(३) नुसार

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणासमोर मुंबई बेंच - १ कंपनी याचिका क्रमांक सी.पी. / २८५ (एमबी) / २०२५

कलम ६६ आणि कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ५२ सह वाचले जाणारे आणि एनसीएलटी (कंपनीच्या शेअर भाडवलात कपात करण्याची प्रक्रिया) नियम, २०१६ च्या इतर लागू तरतुर्दीसह, सध्या लागू असलेल्या कोणत्याही वैधानिक सुधारणा किंवा पुनर्अधिनियमासह आणि त्याअंतर्गत तयार केलेले नियम

टीसीएफसी फायनान्स लिमिटेडच्या इकिटी शेअर भांडवलात कपात करण्याच्या बाबतीत टीसीएफसी फायनान्स लिमिटेड

पूर्वीच्या कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत समाविष्ट केलेली कंपनी आणि तिचे नोंदणीकृत कार्यालय ५०१/५०२ रहेजा चेंबर्स, निरमन पाँइट फ्री प्रेस जर्नल मार्ग, मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४०००२१ येथे आहे. सीआयएन:एल६५९९०एमएच१९९०पीएलसी०५७९२३) ) याचिकाकर्ता कंपनी

### याचिकाकर्त्या कंपनीच्या इक्विटी शेअर भांडवलात कपात करण्याबाबत सचना प्रकाशित

कृपया नोंद घ्यावी की, माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई खंडप-ीठ (ङ्कन्यायाधिकरणङ्ख) यांच्यासमोर ५ डिसेंबर २०२५ रोजी एक कंपनी याचिका सादर करण्यात आली होती आणि कंपनीचे जारी केलेले. वर्गणीदार आणि अदा केलेले इक्रिटी शेअर भांडवल कमी करण्यासाठी सदस्यांनी मंजूर केलेला विशेष ठराव निश्चित करण्या-करिता. माननीय न्यायाधिकरणाने ५ द्विमेंबर २०२५ रोजी ती याचिका स्वीकारली आहे. हे भांडवल १० रुपये दर्शनी मूल्याच्या १,०४,८२,१२९ (एक कोटी चार लाख ब्याऐंशी हजार एकशे एकोणतीस) इंकिटी शेअर्सचे, म्हणजेच १०,४८,२१,२९० रुपये (भारतीय रुपये दहा कोटी अट्टेचाळीस लाख एकवीस हजार दोनशे नव्वद फक्त) वरून, १० रुपये दर्शनी मुल्याच्या ९९,४८,७९५ (नळ्याण्णव लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे पंच्याण्णव) इकिटी शेअर्सचे म्हणजेच ९.९४.८७.९५०/- रुपये (भारतीय रुपये नऊ कोटी चौऱ्याण्णव लाख सत्याऐंर्श हजार नऊशे पन्नास फक्त) पर्यंत कमी केले जाणार आहे. हे भांडवल कंपनीकडे सध्या असलेल्या १० रुपये दर्शनी मूल्याच्या ५,३३,३३४ (पाच लाख तेहतीस हजार तीनशे चौतीस) इिकटी शेअर्सचे कोणतेही प्रतिफल न देता रद्द करून आणि संपुष्टात आणून कमी केले जाईल (यापुढे याला ङ्कइिकटी शेअर भांडवलातील कपातङ्ख असे संबोधले जाईल).

वैयक्तिक सुरक्षित कर्जदार, जर कोणी असतील तर, आणि असरक्षित कर्जदारांना नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. याचिकाकर्ता कंपनीने ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी तयार केलेली कर्जदारांची यादी याचिकाकर्ता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सोमवार ते शुक्रवार या सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत तपासणीसाठी उपलब्ध आहे जर याचिकाकर्ता कंपनीच्या कोणत्याही कर्जेंदाराला याचिकेवर किंवा कर्जदारांच्या यादीतील तपशिलांवर काही आक्षेप असल्यास. तो आक्षेप (सहाय्यक कागदपत्रांसह) आणि त्याचे नाव व पत्ता तसेच, असल्यास, त्याच्या अधिकृत प्रतिनिधीचे नाव व पत्ता, या सूचनेच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत, ४ था मजला, कफ परेड टेलिफोन एक्सचेंज, जीडी सोमानी मेमोरियल स्कूलच्या शेजारी, कफ परेड, कुलाबा, मुंबई ४००००५ येथील न्यायाधिकरणाकडे आणि खाली स्वाक्षरी केलेल्या व्यक्तीकडें, ५०१/५०२ रहेजा चेंबर्स, निरमन पॉइंट फ्री प्रेस जर्नल मार्ग, मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४०००२१ या पत्त्यावर पाठवावा.

वर नमुद केलेल्या वेळेत कोणताही आक्षेप प्राप्त न झाल्यास, याचिकाकर्ता कंपनीची भागभांडवल कमी करण्याच्या उपरोक्त याचिकेअंतर्गत सर्व कार्यवाहीमध्ये, कर्जदारांच्या यादीतील नोंदी योग्य मानल्या जातील.

हे देखील लक्षात घ्यावे की, शुक्रवार, २० मार्च २०२६ रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली आहे, ज्या दिवशी न्यायाधिकरण याचिकेवर सुनावणी घेईल. जर कोणत्याही कर्जदाराला सु-नावणीला उपस्थित राहायचे असेल, तर त्याने आपल्या आक्षेपांसह (असल्यास) तशी विनंती करावी.

टीसीएफसी फायनान्स लिमिटेडकरीता सही/-व्यंकटेश कामथ याचिकाकर्ता कंपनीचे संचालक दिनांक: १२ डिसेंबर २०२५ ठिकाण : मंबई डीआयएन:- ०००४२८६६

### BEFORE THE HON'BLE CITY CIVIL COURT AT DINDOSHI CIVIL SUIT NO. 480/ 2025

).... Plaintiffs

1. Mrs. Leisl Sudhir Todankar, Christian, age: 59 years, Oce: Service Indian Inhabitant of Mumbai, Residing at: B-23 Sarathi, Srishti, Sector- 1, Opp. Royal College, Mira Road (East), Thane-401107. 2. Mr. Kurt Leonard Henriques, Age-53 years, Occupation-Service, Religion-Christian, Indian Inhabitant, residing at Plaviola, 2nd Floor, Flat No.4/5, 96 Prof. Almeida Road, Next to Zakaria House, Bandra West, Mumbai- 400050 3. Mr. Zolan Henriques

(Through Power of Attorney holder) Age-50 years, Occupation-Service, Religion-Religion-Christian, Indian Inhabitant, residing at A-602, Aabhirup CHS., Plot No.64, Sector 2 Navi Mumbai, Kopar Khairane Thane- 400709

1. The Air View Apartment Co-operative **Housing Society** Office at Air View Apartment, Nehru Road, Vakola Bridge, Santacruz (E), Mumbai-400055

2. Mr. Haenael Henriques Age-55 years, occupation-Service, Religion-Christian, Indian Inhabitant, residing at 601, 6th floor, Beach House, Off Veer Savarkar Road, Mumbai- 400028.

**3. Mrs. Stanzi Murzello** Age-60 years, occupation-Service, Religion-Christian, Indian Inhabitant residing at Bungalow CTS No.1399,Muddhan Pakhadi, Gorai-Manorai Road,Gorai, Borivali (West), Mumbai-400091

**4. Mrs. Megan Gonsalves,** Age-57 years, occupation-Service, Religion-Christian, Indian Inhabitant, residing at 6, Phoenix, St. Paul's Road, Bandra West, Mumbai-400050

5. Gold Coin Developer (Builders), Mr. Monil Gala, Office at Sona Mohai Behind Vakola Muncipal Market, Off Nehru Road, Vakola, Santacruz (e), Mumbai-400055.

TAKE NOTICE that, this Hon'ble court will be moved before his Honour Judge presiding in the Court Room No. 16, on 12 day of December 2025 at 11.00 a.m. in he forenoon by the above named Plaintiff for following relief:a. This Hon'ble Court be pleased pass an order and restrain to defendant no.1 wil

not be transferred rent compensation amounts of rehabilitation to in the name of defendant no.2 and withhold renal compensation till deciding letter of Administration/Succession certificate, which will be obtained from the Defendant b. The DEFENDANTS by themselves, their agents and servants be restrained by a

manent injunction and order of this Hon'ble Court from, in any way alienati encumbering or disposing or assigning and/or parting with the possession of the suit property situated at A/23, 6th floor, Air-View Apartments, Nehru Road, Vakola Bridge, Santacruz (East), Opp. City Bank ATM, Mumbai- 400055 described in the Schedule Exhibit "B" herein, till deciding letter of Administration/ Succession c. Pending the hearing and final disposal of the suit the DEFENDANTS by

themselves, their agents and servants be restrained by an injunction and order of this Hon'ble Court from in any way alienating, encumbering, disposing of or assigning the suit premises situated at A/23, 6th floor. Air-View Apartments. Nehru Road, Vakola Bridge, Santacruz (East), Opp. City Bank ATM, Mumbai- 400055 described in the Schedule Exhibit "B" herein or any part thereof, till deciding letter of Administration/ Succession certificate.

d. Ad-interim reliefs in terms of prayers (a), (b) and (c) above be granted; e. Costs of the suit be provided for: f. Such other and further orders and reliefs as the Hon'ble Court may deem fit and proper in the nature and circumstances of the case, may please be granted.

Dated on this 19th day of November 2025. Addl. Registrar City Civil Court, Mumbai This 19th day of November 2025

Off Veer Savarkar Road, Mumbai-400028

Mrs. Swatee R. Yadav Advocate for Plaintiff Off Add: Ashtavinayak, A. K. Marg, Opp. Bandra Court, Bandra (E), Mumbai-400051

Mr. Haenael Henriques Age-55 years, occupation-Service, Religion-Christian, Indian Inhabitant, residing at 601, 6th floor, Beach House

# रोज वाचा 'दै. मुंबई लक्षदीप'

### सुचना

माझी अशिल श्री. चरण केशव राव हे फ्लॅट नं ए-202, 2रा मजला, योगेश्वर को. ऑप. ही सोसायटी लि, रॉयल इन मागे, कॅसल मिल, एल बी एस रोड, पांचपाखाडी, ठाणे (प) 400601 चे पुर्ण मालक आहेत. त्यांना हा फ्लॅट इच्छुक खरेदीदारला

विकायच्यां आहे. जर उपरोक्त मिळकतीवर विक्री, भेटवस्तु, गहाण, वारसा याद्वारे कोणत्याही व्यक्तीचा हक्क, शीर्षक, हिस्सा आणि / किंवा स्वारस्यावर कोणताही दावा असल्यास त्यानं /तिनेही नोटीस जारी केल्यापासून 15 दिवसांच्या आतं माझ्याशी संपर्क साधावा. संदरील कालावधीत उपरोक्त मिळकतीच्या विकी बाबत **गतेही दावे / आक्षेप प्राप्त झाले नाहीत तर सद**रील मिळकतीवर कोणतेही दावे नाहीत असे मानले जाईल. Adv. Riddhi Shah

305, Soham Residency, Next to Acharya Ashram Bldg., Vazira Naka, Borivali West, Mumbai 400091 Date: 12/12/25

### **PUBLIC NOTICE**

Late Shri. VISHNU SHERSING SADARANGANI was lawful member of the Flat no: 12 Society known as The Ambadevi Co-operative Housing Society
Ltd. 2nd floor Saraswati Road Santacruz (W) Mumbai 54 as a members of the society he is holding share certificate No **009** for five fully paid up shares **Rs.** 50/- each bearing distinctive No. 41 to 45 Reg. No. BOM/HSG 527 of 1964 this share certificate is lost/ isplaced and is not traceable. His Son **Mr. Sunil Vishnu Sadarangani** has applied or issue of duplicate share certificate in lieu of original share certificate in their names. Anybody having objection to this should inform the secretary of the society in writing within 15 days from the date this notice failing which Duplicate share Certificate wil be issued in their name as per the request.

Mr. Sunil Vishnu Sadarangani Place: Mumbai / Date: 12-12-2025

### डेन नेटवर्क्स लिमिटेड

सीआयएन: एल९२४९०एमएच२००७पीएलसी३४४७६५ नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र.११६, १ला मजला, सी विंग, इमारत क्र.२, कैलास इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स, एल.बी.एस. मार्ग, पार्क साईट, विक्रोळी (प.), मुंबई-४०००७९, महाराष्ट्र, भारत. **दूर.क्रः+**९१–२२–२५१७०१७८**, वेबसाईट:<u>www.dennetworks.com</u>.** ई-मेल:investorrelations@denonline.in

### भागधारक यांना सूचना

भौतिक शेअर्सच्या हस्तांतरण विनंती पुन्हा दाखल करण्यासाठी विशेष विंडो सेबीच्या २ जुलै, २०२५ रोजीचे परिपत्रक क्र.सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी-पीओडी/पी/सीआयआर/२०२५/९७ च्या मथळ्यानुसार, कृपया लक्षात ठेवा की, हस्तांतरण डीड पुन्हा दाखल करण्यासाठी विशेष विंडो ६ जानेवारी, २०२६ पर्यंत खुली राहील.

ही सुविधा फक्त तेव्हाच उपलब्ध आहे जेव्हा हस्तांतरण डीडस १ एप्रिल, २०१९ पूर्वी दाखल केले गेले असतील; आणि कागदपत्रांमध्ये कमतरता असल्यामुळे ते नाकारले गेले असतील/परत केले

जर तुम्हाला ही संधी मिळवायची असेल, तर कृपया कंपनीच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटशी अर्थात केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (युनिट: डेन नेटवर्क्स लिमिटेड) त्यांचे कार्यालय सेलेनियम टॉवर-बी, प्लॉट क्र.३१ व ३२, गचीबोवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, हैदराबाद-५०००३२ येथे संपर्क साधा

जर हस्तांतरणासाठी पुन्हा लॉज केलेले शेअर्स मंजूर झाले तर ते फक्त डीमॅट मोडमध्ये जारी केले जातील आणि हस्तांतरणाच्या तारखेपासून ६ महिन्यांच्या कालावधीसाठी लॉक-इन अंतर्गत असतील अधिक माहितीसाठी, कृपया सेबी परिपत्रक <u>https://tinyurl.com/sebicjul25</u> पहा किंवा einward.ris@kfintech.com वर ईमेल पाठवा.

डेन नेटवर्क्स लिमिटेडकरिता सही/

दिनांक: १२ डिसेंबर, २०२५ हेमा कमारी कंपनी सचिव व सक्षम अधिकारी ठिकाण: नवी दिल्ली

### जाहिर सूचना

राहणार-२०२, आशा एन्क्लेव्ह, प्लॉटक्र.५४, पांडुरंग वाडी रोडक्र.१, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०००६३; आणि (२) श्री. ओमकार मिलिंद मसुरकर, वय ३९ वर्षे, राहणार-२००२, ए-विंग, ललानी ग्रॅंडियर जनरल ए. के. वैद्य मार्ग, रत्नागिरी हॉंटेलजवळ, जेरी वर्गीस कंपाउंडसमोर, मालाड (पूर्व), मुंबई

दिवंगत श्रीमती नेत्रवंदन मिलिंद मसुरकर या आशना एन्क्लेव्ह को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड या इमारतीतील दसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र.२०२ च्या ३३% च्या प्रामाणिक सदस्य होत्या, इमारतीचे मालक प्लॉट क्रमांक ५४, पांडुरंग वाडी, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३ येथे आहेत त्यांचे २८.०९.२०२४ रोजी मुंबईत निधन झाले आणि त्यांच्या पश्चात खालील कायदेशीर वारस आहेत: (१) श्री. मिलिंद राजाराम मसुरकर पती (२) श्री. ओंकार मिलिंद मसुरकर मुलगा १३ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबई येथे पारित केलेल्या प्रतिज्ञापत्र आणि सुटकेच्या कराराद्वारे, श्री. ओंकार मिलिंद नसुरकर यांनी सदर फ्लॅटमधील त्यांचा हिस्सा, हक्क, शिर्षक आणि हितसंबंध त्यांचे वडील श्री. मिलिंद राजाराम मसुरकर यांच्या नावे सोडले आहेत, सदर रिलीज डीडच्या अटी आणि शर्तींनुसार. सदर रिलीज डीड नोंदणी क्र.एमबीआय१९-१५१३१-२०२५, दिनांक १३.११.२०२५ अंतर्गत हमी उप-निबंधक कार्यालयात रीतसर नोंदणीकत आहे.

सदर फ्लॅटमध्ये १००% हिस्सा खालीलप्रमाणे वाटण्यात आला आहे हे मान्य आणि नोंदविण्यात आले आहे: (१) श्री. मिलिंद राजाराम मसुरकर ६६.६६७% शेअर्स (२) श्री. ओंकार मिलिंद मसुरक ३३.३३३% शेअर्स, सदर फ्लॅट ४१५ चौरस फूट कार्पेट क्षेत्राचा आहे, भाग प्रमाणपत्र क्र.०५ अंतर्गत न्यामध्ये प्रत्येकी ५०/- रुपये किंमतीचे शेअर्स आहेत, ज्यामध्ये विशिष्टक्र.४१ ते ५० (दोन्ही समाविष्ट) आहेत, जे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, १९६० अंतर्गत नोंदणीकृत आहेत आणि सीटीएस क्र.१५४, १५४/१ आणि १५४/२, गाव पहाडी गोरेगाव, तालुका बोरीवली, मुंबई उपनगरातील नोंदणी उपजिल्हा आणि जिल्ह्यातील वर स्थित क्र.एमयूएम/डब्ल्यूपो/एचएसजी/टौसी/१५०७३/२०११-२०१२) वर्ष ११, दिनांक २९.११.२०११, येथे आता (१) श्री. नितीन बबन जाधव आणि (२) सुश्री यशश्री रवींद्र उपासनी. जे संभाव्य खरेदीदार आहेत आणि सदर मालमत्ता खरेदी करण्याचा त्यांचा हेत आहे.

उपरोक्त जागेच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाचा दावा, हक्क, मालकी हक्क किंवा हितसंबंध असलेल्या सर्व व्यक्तींना या सूचना प्रकाशित झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत लेखी स्वरूपात अधोस्वाक्षरीकर्त्यांना कळविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच अशा दाव्यांना सिद्ध करणाऱ्या सहाय्यक कागदपत्रांसह हे कळवावे. यामध्ये विक्री, देवाणघेवाण, करार, भेटवस्तू, भाडेपट्टा धेकार शल्क ग्रहाणखन विश्वस्त वास्सा सविधा किंवा आरक्षण आहेत, परंतु त्यापुरते मर्यादित नाहीत. निर्धारित कालावधीत असे दावे कळविण्यात अयशस्वी झाल्यास असे दावे माफ केले किंवा सोडून दिले आहेत असे गृहीत धरले जाईल आणि माझे अशिल पुढील कोणत्याही संदर्भाशिवाय किंवा सूचना न देता सदर जागेशी संबंधित व्यवहार पूर्ण करतील

वकील वनिता एस. भावे

बी ए, एल.एल.बी, वकील उच्च न्यायालय दुकान क्र. १७, वैभव शॉपिंग सेंटर, एनएनपी कॉलनी ठिकाण: मंबई ँ सारस्वत बँकेजवळ, गोरेगाव (पू), मुंबई-४०००६५. दिनांक: १२.१२.२०२५

## जाहीर सूचना

लक्षात घ्या की मूळ वाटपधारक श्री. अविनाश शंकर दांडेकर यांना चारकोप सेक्टर क्र.४, म्हाडा लेआउट, आरएससी-४३ एस.क्र.१४९, सीटीएस क्र.१सी/१/७७, गाव-कांदिवली आणि तालुका - बोरिवली, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०० ०६७ येथे असलेल्या १०८.०२ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या योजनेच्या कोड क्र.०९४-एजीपी-४ अंतर्गत खुला प्लॉट क्र.९८-१६१ मध्ये वाटप करण्यात आले होते, दिनांक ०८.१२.१९९८ रोजीच्या भाडेपट्टा करारानुसार, संयुक्त उपनिबंधक-४, मुंबई (वांद्रे) येथे दिनांक १४.०१.१९९९ रोजीच्या कागदपत्र क्र.पीबीडीआर२/१४८/९९ आणि १४९/९९ द्वारे, त्यात नमद केलेल्या अटी आणि शर्तींवर नोंदणीकत आणि त्यानंतर श्री. अविनाश शंकर दांडेकर यांनी सदर प्लॉर श्रीमती आशा संजय देशपांडे यांना विकला होता आणि त्यांनी सदर प्लॉर त्यांच्या नावे हस्तांतरित्र नियमित करण्यासाठी स्हादाकदे अर्ज केला होता आणि स्हादाने सदर प्लॉट श्रीमती आशा यांच्या नावे हस्तांतरित केला होता. आशा संजय देशपांडे यांनी २०.०४.१९९९ च्या त्यांच्या पत्र क्र.९८१ आणि त्यानंतर २१.१२.१९९९ च्या नियक्तीचा करारनामा क्र.बीडीआर२-२४-२००० दिनांक ०४.०१.२००० प्तह नोंदणीकृत केला होता आणि त्यानंतर श्रीमती आशा संजय देशपांडे यांनी सदर प्लॉट श्री. मोहनराव येनकय्या सुरकांती यांना विकला होता आणि त्यांनी सदर भूखंड त्यांच्या नावे हस्तांतरित/नियमित करण्यासाठी म्हाडाकडे अर्ज केला होता आणि म्हाडाने सदर प्लॉट श्री. मोहनराव येनकय्या सरकांती यांच्या नावे दिनांक २८.०४.२००८ च्या पत्र क्र.३७५३/०८ द्वारे हस्तांतरित केला होता आणि त्यानंतर दिनांक ०२.०५.२००८ च्या नियुक्तीचा करारनामा कागदंपत्र क्र.बीडीआर१२-०३९४६-२००८ दिनांक २१.०५.२००८ सह नोंदणीकृत करण्यात आला होता आणि त्यांनी दिनांक ०३.११.२०१० रोजीच्या व्यवसाय प्रमाणपत्र क्र.सीएचँई/ए-२७३०/बीपी(डब्ल्यूएस)/एआर नुसार एमसीजीएमच्या मंजूर/ मंजूर केलेल्या योजनेच्या वैशिष्ट्यांनुसार उपरोक्त भूखंडावर बंगला बांधला होता आणि त्यानंतर श्री. मोहनराव येनकय्या सुरकांती, यांचे १५.०४.२०२१ रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे मृत्युपत्र न करता निधन झाले, त्यांच्या पश्चात १) श्रीमती प्रभावती एम. सुरकांती (पत्नी), २) श्री. प्रशांतकुमार एम. सुरकांती (मुलगा) आणि ३) श्री. महेशकुमार एम. सुरकांती (मुलगा), ४) श्री. प्रमोद मोहनराव सुरकांती, (मृत्यूच्या वेळी वय २१ वर्षे) अविवाहित निधन झाले, ते मृतांचे कायदेशीर वारस होते.

त्यानंतर मृताचे वरील दोन कायदेशीर वारस म्हणजे ९) श्री. प्रशांतकुमार एम. सुरकांती (पुत्र) आणि २) श्री. महेशकुमार एम. सुरकांती (पुत्र) यांनी २४.०९.२०२५ रोजीच्या रिलीज डींडद्वारे, संयुक्त उप-निबंधक, मुंबई-२२ यांच्या कार्यालयात रीतसर नोंदणीकृत होता, २४.०९.२०२५ रोजीच्या रिलीज डीडद्वारे, त्यात नमूद केलेल्या अटी आणि शर्तींवर, त्यांच्या आई श्रीमती प्रभावती मोहनराव सुरकांती यांच्या नावे, वर उल्लेख केलेल्या भूखंडासंदर्भातील त्यांचे अविभाजित समान वारसा हिस्से, हक्क, शिर्षक आणि हितसंबंध सोडले, त्याग केला आणि सोडून दिले, त्यानुसार माझ्या अशिल श्रीमती प्रभावती मोहनराव सुरकांती यांनी म्हाडाकडे सदर प्लॉटचे हस्तांतरण/नियमन करण्यासाठी अर्ज केला होता आणि देयके भरेली होती आणि म्हाडाने सदर भूखंड श्रीमती प्रभावती मोहनराव सुरकांती यांच्या नावे हस्तांतरित/नियमन केला होता. प्रभावती मोहनराव सुरकांती यांनी २८.१०.२०२५ रोजीच्या न्यांच्या पत्र क्र.एम.एम./ई.एम./(डब्ल्यू)/ ३०००/२०२५ द्वारे आणि कालांतराने माझ्या अशिला श्रीमती प्रभावती मोहनराव सुरकाती यांचे नाव हरवले/गहाळ झाले, १) अर्ज काउंटर फॉइल २) प्रारंभिक पेमेंट पावती, ३) लॉटरीच्या काढणीची सूचना, ४) तात्पुरते वाटप पत्र, ५) अविनाश दांडेकर यांच्या नावे शिछ्रक पेमेंट मागणी पत्र आणि पावत्या आणि असाइनमेंटचा करार दि. २१.१२.१९९९ रोजी अविनाश दांडेकर आणि शीमती आशा संजय देशपांडे यांच्यातील कागदपत्र क्र. बीडीआर२-२४ २००० दिनांक ०४.०१.२०००, ज्यासाठी चारकोप पोलिस स्टेशन, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ येथे ऑनलाईन तक्रार क्र.१६४१५७-२०२५ दिनांक १०.१२.२०२५ रोजी हरवल्याची गहाळ झाल्याची तकार दाखल करण्यात आली होती आणि आता माझे अशिल हा प्लॉट कोणत्यार्ह संभाव्य खरेदीदाराला विकण्याचा विचार करत आहे.

उपरोक्त प्लॉटविरुद्ध किंवा त्यासंबंधात आणि किंवा कायदेशीर वारसा हक्काच्या दाव्यांबद्दल आणि, किंवा वरील भूखंडासंदर्भात मूळ कागदपत्रे आणि/किंवा जागा किंवा त्याचा कोणताही भाग कोणताही हक्क, मालकी हक्क किंवा हितसंबंध, गहाणखत, भार, भाडेपड़ा, धारणाधिकार, शुल्क किंवा अन्यथा . कोणत्याही प्रकारे दावे किंवा दावे असतील तर त्यांनी ते कागदोपत्री पुराव्यांसह **श्री.अनुज विनोद मोरे**, वकील, मुंबई उच्च न्यायालय, ज्यांचे कार्यालय मोर असोसिएट्स च्या नावाने आहे, ८**ँ**५/डी-४, गोराई (१) विशाम सीएचएस लिमिटेड, आरएससी-१, गोराई-१, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०००९१ यांना लेखी स्वरूपात कळवावे अशी विनंती आहे, अन्यथा असा दावा किंवा दावे, जर असतील तर, ते माफ केलेले आणि बिनशर्त आणि अपरिवर्तनीयपणे सोडून दिलेले मानले जातील.

मुंबई, आज दिनांकित १२ डिसेंबर २०२५ अनुज विनोद मोरे वकील, मुंबई उच्च न्यायालय

## LOSS OF SHARE CERTIFICATE

NOTICE is hereby given that the Share Certificate No. 012 Bearing Share Nos. 56 to 60. Issued by Shree Ram Bhuvan Co-Op. Hsg. Soc. Ltd., in the name of YELLAMRAZU SREE RAMMURTY in respect of Flat No. 302 has been Lost / Misplaced. The member has informed the Society and the society has already Lodged a Police Complaint regarding the said Loss

of Share Certificate on 18/09/2025. The Society purposes to issue a Duplicate Share Certificate. Any person having any claim or objection in respect of the said Share Certificate should lodge the same in writing with the undersigned within 14 Days from the date of Publication hereof, failing which the claim shall

SD/- For and on behalf of, Shree Ram Bhuvan CHSL, Secretary Place : Mumbai Date: 12/12/2025

### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to all concerned that Mrs. KHAN ZEHRABI TIYABALI alias Mrs. SHAIKH JAHIRABEE TAYYABALI, who is the bonafide member of Jamat-E-Jamhooria (SRA) Bldg. No E/2 CHS Ltd situated at, Near M.T.N.L. <u>Building, K.C. Marg, Bandra (West), Mumbai-400 050.,</u> holding ownership flat No **404** on the **4** th floor of E wing, Building No **02** along with five shares of **Rs. 10/**-each of **Jamat-E-Jamhooria (SRA)** Bldg. No E/2 CHS Ltd (Said Shares), (hereinafter the said Flat and said Shares together be referred to as the said Property). Originally M/s. PYRAMID DEVELOPERS allotted Flat No 404 admeasuring about 225 Sq. Ft Carpet on the 4 th floor of E wing, Building No 02 to Mrs. KHAN ZEHRABI TIYABALI alias Mrs. SHAIKH JAHIRABEE TAYYABALI on ownership basis vide allotment letter dated <u>02/02/2008.</u> Mrs. KHAN ZEHRABI TIYABALI alias Mrs. SHAIKH JAHIRABEE TAYYABALI died intestate on 30/10/2007 and her husband Mr. Tavvabali Khan is predeceased and they left behind the following legal heirs: (Copy of death certificate is enclosed herewith)

### Name of the Heirs

be treated as null and void. Share

Relationship with the deceased

### 1. Mr. MOHAMMEDALI TAYYABALI SHAIKH | Son

Mr. MOHAMMEDALI TAYYABALI SHAIKH has made an application to the society for transfer of flat with shares in his name Any person/s having any claim against or in respect of the said property or part thereof by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, lien, charges, trust, maintenance, easement, transfer icense either educated in any litigation or otherwise or any other right or interest whatsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned at, **Hon. Secretary/Chairman, Jamat-E-Jamhooria (SRA)** <u>Bldg. No</u> E/<u>2 CHS Ltd situated at, Near M.T.N.L. Building, K.C. Marg, Bandra (West), Mumbai-</u> 100 050, within 15 days from the date of publication hereof along with proof for the said claim. If no claim is made the society will transfer the flat with shares without reference or regard to any such purported claim or interest in the said property which shall be deemed to have been waived for all intents and purposes and no binding on Sd/

> Chairman / Hon. Secretary Jamat-E-Jamhooria (SRA) Bldg, No E/2 CHS Ltd. Place: Mumbai / Date: 12-12-2025

# hathw@ybhawani

## हॅथवे भवानी केबलटेल अँड डाटाकॉम लिमिटेड

सीआयएन: एल ६५९१० एमएच१९८४पीएलसी०३४५१४ नोंदणीकृत कार्यालय: पहिला मजला, बी विंग, जयवंत अपार्टमेंट, एसबीआय बँकेच्या वर, ६३, ताडदेव रोड, मुंबई-४०००३४ **दुरध्वनी:** ०२२ २३५३५१०७, **मो:+**९१ ९१५२७२८६६३ वेबसाइट: www.hathwaybhawani.com: ई-मेल: investors.bhawani@hathway.net

### शेअरधारकांसाठी सूचना

### भौतिक शेअर्सच्या ट्रान्सफर विनंत्यांच्या पुनर्नोंदणीसाठी विशेष विंडो सेबी परिपत्रक क्रमांक SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 दिनांक २ जुलै २०२५

ु हस्तांतरण करारांच्या पुनः-निवेदनासाठीची विशेष विंडो ६ जानेवारी २०२६ पर्यंत उपलब्ध राहील. ही सुविधा फक्त त्या प्रकरणांसाठी उपलब्ध आहे, ज्यामध्ये हस्तांतरण करार १ एप्रिल २०१९ पूर्वी साद केले गेले होते आणि कागदपत्रांतील त्रुटींमुळे नाकारून परत पाठविण्यात आले होते

नुसार व वरील विषयासंदर्भात कळविण्यात येते की, हॅथवे भवानी केबलटेल अँड डेटाकॉम लिमिटेडच्य

आपण ही संधी घेऊ इच्छित असल्यास, कृपया कंपनीचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट - केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (युनिट: हॅथवे भवानी केबलटेल अँड डेटाकॉम लिमिटेड) यांच्याशी त्यांच्या कार्यालय सेलेनियम टॉवर-बी, प्लॉट क्रमांक ३१ आणि ३२, गचीबोवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट नानकरामगुडा, हैदराबाद – ५०० ०३२ येथील कार्यालयात संपर्क साधा.

पुनः-निवेदन करून हस्तांतरणासाठी सादर केलेले समभाग, मंजूर झाल्यास, फक्त डिमॅट पद्धतीत जारी केले जातील आणि हस्तांतरणाच्या दिनांकापासून ६ महिन्यांच्या कालावधीसाठी लॉक-इन अंतर्गत

अधिक माहितीसाठी कृपया लिंकवरील सेबी परिपत्रकाचा संदर्भ घ्यावा https://tinyurl.com/sebicjul25 किंवा einward.ris@kfintech.com. वर इ -मेल पाठवाव

हॅथवे भवानी केबलटेल अँड डाटाकॉम लिमिटेडकरित

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकार्र

स्वाक्षर प्रिया भगत ठिकाण: मुंबई

# [POINT]

## वन पाँईंट वन सोल्युशन्स लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय:** युनिट क्र.५०१, ५वा मजला, नमन सेंटर, जी ब्लॉक, सी-३१, बांद्रे कुलां कॉम्प्लेक्स, बांद्रे (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००५१ बूर.: ०२२ ६६८७ ३८०० **फॅन्स**: ०२२ ६६८७ ३८८९; **सीआयएन**:एल७४९००एमएच२००८पीएलसी१८२८६९ ई-मेल: investors@1point1.in; वेबसाईट: www.1point1.com

## टपाल मतदान सूचना

ांना येथे कळविण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ११० च्या तरतुर्द १०८ आणि इतर लागू तरतुर्वीनुसार (कायदा) कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि २२ सह वाचले जातात, ज्यामध्ये कोणत्याही वैधानिक सुधारणा किंवा पुनर्रचना (कायदे) आणि कायदा आणि नियमांच्या इतर लागू तरतुर्दीचा समावेश आहे, ज्यामध्ये कॉर्पोरेट व्यवहा मंत्रालयाने ('एमसीए') ई-व्होटिंगद्वारे सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी /पोस्टल मतपत्र प्रक्रिया आयोजित करण्यासाठी जारी केलेल्या सामान्य परिपत्रकांचा समावेश आहे, क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२० आणि १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० रोजी जारी केलेल्या सामान्य परिपत्रका . सहवाचिता ज्यामध्ये २५ सप्टेंबर २०२३ दिनांक सामान्य परिपत्रक क्रमांक ०९/२०२३ दिनांक आणि १९ सप्टेंबर २०२४ दिनांक सामान्य परिपत्रक क्र.०९/२०२४ दिनांक आणि नियम ४४ दिनांक १९ सप्टेंबर २०२४ दिनांक सामान्य परिपत्रक क्र.०९/२०२४ आणि नियम ४४ दिनांक भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेखुलेशन्स, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स), इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (एसएस-२) द्वारे जारी केलेल्या सर्वसाधारण बैठकींवरील सचिवीय मानक. पत्येक सधारित आणि इतर लाग कायदे. नियम आणि नियमांच्या अधीन, स्पष्टीकरणात्मक विधानासह पोस्टल बॅलट नोटिस गुरुवार, १९ डिसेंबर २०२५ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सर्व सदस्यांना पाठवण्यात आली आहे ज्यांचे ईमेल पत्ते शुक्रवार, २८ नोव्हेंबर २०२५ (कट-ऑफ डेट) पर्यंत कंपनी/रजिस्टर/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदणीकृत आहेत. जेणेकरून कंपनीच्या सदस्यांना खालील बाबींवर इलेक्टॉनिक पद्धतीने मतदान करून ('ई-व्होटिंग' विशेष ठरावाद्वारे मान्यता मिळावी:

## बाब क्र. ठरावाचे वर्णन

दिनांक: १२ डिसेंबर २०२५

कंपनीच्या प्रवर्तक आणि गैर-प्रवर्तकांना प्राधान्य आधारावर पूर्णपणे परिवर्तनीय वॉरंट जारी

टपाल मतदानाची सूचना कंपनीच्या वेबसाइट www.1point1.com वर, स्टॉक एक्सचेंजच्य वेबसाईट्स म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड वर www.nseindia.com वर आणि एमयुएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या ई-व्होटिंग वेबसाइट https:// instavote.linkintime.co.in वर देखील उपलब्ध आहे.

सर्व सदस्यांना ई-मतदान सविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने कंपनीने एमयएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सेवा घेतल्या आहेत. रिमोट ई-मतदान सुविधा खालील मतदान कालावधी

शुक्रवार, १२ डिसेंबर २०२५, सकाळी ९:०० वा. (भाप्रवे) **रिमोट ई-मतदानाची समाप्ती** शनिवार, १० जानेवारी २०२६, सायं.५:०० वा. (भाप्रवे)

शनिवार, १० जानेवारी २०२६ (सायं. ५:०० वा. भाप्रवे) नंतर मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही कारण त्यानंतर एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे ईं-व्होटिंग पध्दत मतदानासाठी बंद केले जाईल. सदस्याने ठरावावर मतदान केल्यानंतर, त्याला/तिला नंतर ते बदलण्याची किंवा पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. जर भागधारकाने कोणताही प्रतिसाद सादर केला नसेल तर रिमोट ई-व्होटिंगसाठी निर्दिष्ट तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेली कोणतीही संमती किंवा असहमती गृहीत धरली जाईल.

ई-मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने सुलभ करण्यासाठी आणि सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यास सक्षम करण्यासाठी संचालक मंडळाने श्री. मिहेन हलानी (सदस्य क्र.: एफ९९२६) (सीपी क्र.: १२०१५) आणि त्यांच्या अनुपस्थितीत मे. मिहेन हलानी अँड असोसिएट्स कार्यरत कंपनी सचिवच्या सहयोगी श्रीमती निधी रोहित ग्रोव्हर (सदस्य क्र.: ए५५५९५) यांची तपासणीस म्हणून नियुक्ती केली आहे.

- १) ज्या सदस्यांकडे कट-ऑफ तारखेला शेअर्स आहेत आणि ज्यांना पोस्टल मतदानाची सूचना मिळाली नाही, त्यांनी pritesh.sonawane@1point1.com किंवा enotices@in.mpms.mufg.com वर लिहून ते मिळवू शकतात.
- २) ज्या सदस्यांची नावे सदस्यांच्या/लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये अंतिम तारखेला नोंदवर्ल गेली आहेत त्यांना पोस्टल मतदान सूचनेत नमूद केलेल्या ठरावावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याचा अधिकार असेल. अंतिम तारखेनंतर सदस्य होणाऱ्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्य
- ३) डिमॅट पद्धतीने शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांसाठी, प्रत्यक्ष पद्धतीने आणि ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही अशा सदस्यांसाठी रिमोट ई-व्होटिंगची पद्धत टपाल मतदान ४) टपाल मतदानाचा निकाल ई-व्होटिंग कालावधी संपल्यानंतर दोन कामकाजाच्या दिवसांत जाहीर
- केला जाईल. तपासणीसांच्या अहवालासह निकाल स्टॉक एक्सचेंजला देखील कळवले जातील आणि ते कंपनीच्या वेबसाईटवर म्हणजेच www.1point1.com आणि एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या ई-व्होटिंग वेबसाइट https://instavote.linkintime.co.in वर पोस्ट केले जातील.
- सदस्यांनी टपाल मतदानाद्वारे मंजूर केलेले ठराव रिमोट ई-व्होटिंगसाठी निर्दिष्ट केलेल्या शेवटच्या तारखेला म्हणजेच मंगळवार, १० जानेवारी २०२६ रोजी मंजूर झाले असल्याचे मानले जाईल.
- ६) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याबाबत कोणत्याही शंका आणि /किंवा तक्रारीच्या बाबतीत सदस्यांनी एमयुएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वेबसाइट https:// instavote.linkintime.co.in च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या मदत आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-मतदान वापरकर्ता पुस्तिका पाहू शकतात किंवा ०२२४९१८ ६००० वर कॉल करू शकतात किंवा enotices@in.mpms.mufg.com वर विनंती पाठवू शकतात.

वन पॉइंट वन सोल्यूशन्स लिमिटेड सही/-प्रितेश सोनवणे

दिनांक: १२ डिसेंबर २०२५